

महाराष्ट्र विधानपरिषद
दिवसाच्या कामकाजाचा क्रम
शुक्रवार, दिनांक २९ जुलै, २०१६
(सकाळी १०.०० ते ११.४५ वाजेपर्यंत)

(गुरुवार, दिनांक २८ जुलै २०१६ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेला म.वि.प. नियम २६० अन्वये प्रस्ताव) —

डॉ.(श्रीमती) नीलम गोन्हे, श्री. विजय ऊर्फ भाई गिरकर, अॅड. अनिल परब, प्रा.अनिल सोले, सर्वश्री.गोपीकिसन बाजोरिया, प्रविण दरेकर, रविंद्र फाटक, गिरीशचंद्र व्यास, सुजितसिंह ठाकूर, विनायक मेटे, श्रीमती स्मिता वाघ, डॉ.अपूर्व हिरे, **वि.प.स. यांचा म.वि.प. नियम २६० अन्वये प्रस्ताव** —

"राज्यात शासकीय रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करणे, गुणवत्तापूर्ण रुग्णसेवा पुरविणे, याबाबत विविध योजना राबविण्यात येणे, राज्यातील कोकण व डोंगराळ प्रदेशात तसेच आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये वॉक इन इंटरव्यूद्वारे वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरणे सुरू करणे, गरोदर मातांना घर ते रुग्णालय व रुग्णालय ते घर जाण्यासाठी "वात्सल्य रुग्ण वाहिका" योजना कार्यान्वित करणे, दिनांक २ ऑक्टोबर, २०१६ पासून महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना कार्यान्वित करण्यात येणार असणे, त्याअंतर्गत आजारांची संख्या २७६ वरून ११०० पर्यंत आणि खर्चाची दिड लाखांची मर्यादा दोन लाखांपर्यंत वाढविण्याचे प्रस्तावित असणे, दिनांक २ ऑक्टोबर, २०१६ पासून बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना कार्यान्वित करण्यात येणार असणे, कॉलेज ऑफ फिजिशियन अॅड सर्जन अंतर्गत राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करणे, कर्करोग टाळण्यासाठी तंबाखू सेवन नियंत्रण उपक्रम राबविण्यात येणे, राज्यभर जलयुक्त शिवार योजना राबविण्याचे शासनाचे धोरण पूर्णत्वाने फलद्रुप होणे, सद्यःस्थितीत शिवारे भरभरून वाहत असल्याचे चित्र गावोगाव दिसून येणे, याबाबत शासनाने केलेली वा करावयाची कार्यवाही विचारात घेण्यात यावी."

(दुपारी १२.०० वाजता)

एक : प्रश्नोत्तरे.

दोन : कागदपत्रे सभागृहासमोर ठेवणे.

महिला व बाल विकास मंत्री

: "महिला आर्थिक विकास महामंडळ यांचा सन २०१२-२०१३ या वर्षाचा अडतीसावा वार्षिक अहवाल" सभागृहासमोर ठेवतील.

तीन : औचित्याचे मुद्दे - (असल्यास).

चार : (क) म.वि.प.नियम ९३ अन्वये सूचना — असल्यास.

(ख) म.वि.प.नियम ९३ अन्वये सूचनांची निवेदने — असल्यास.

पाच : लक्षवेधी सूचना — (म.वि.प. नियम १०१ अन्वये) -

(१) (बुधवार, दिनांक २७ जुलै, २०१६ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेली लक्षवेधी सूचना) —

श्री. धनंजय मुंडे, वि.प.स. पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे महसूल मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"कोकणातील रायगड जिल्हा एक प्रमुख फलोत्पादन जिल्हा असणे, रायगड जिल्ह्यात आंबा, काजू, चिकू, नारळ व फुलशेतीची मोठ्या प्रमाणात लागवड झाली असल्याने जिल्ह्यात शेतकऱ्यांना शेती हे एक उदरनिर्वाहचे प्रमुख साधन असणे, रायगड जिल्ह्यात फळबाग लागवडी योग्य जमीनी मोठ्या प्रमाणात असणे, त्यामुळे जमीनीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले असणे, जमीनीच्या वाढलेल्या भवामुळे मोकळ्या व ओसाड असणाऱ्या जमिनीवर स्थानिक भू-माफीयांनी दलालांच्या संमतीने मोठ्या प्रमाणावर जमीनीची विक्री केलेली असणे, तळा, जि.रायगड येथील हजारो एकर सरकारी जमीन शासकीय अधिकारी व स्थानिक भू-माफीया दलालांच्या संमतीने विक्री केलेली असणे, मौजे.पढवण, ता.तळा येथील बऱ्याचशा सातबारा उताऱ्यावरील सरकारी आकारी पड या नोंदी कमी करून दरसाल कबुलायतदार होत या नोंदी दलालांच्या संगनमताने घेतल्या गेलेल्या असणे, १९५६ पासूनच्या सरकारी आकारी पड असणाऱ्या या जमीनींची बेकायदेशीररित्या विक्री करून शासनाची फसवणूक केलेली असणे, यामुळे शासनाचा हजारो कोटी रुपयांचा महसूल बुडाला असणे, या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवली असताना सुद्धा अनेक आदेशांच्या नस्ती तहसिल कार्यालयातून गायब होऊन २१ आदेशांपैकी फक्त ६ आदेशांच्याच नोंदी दप्तरी दिसून येत असणे, पढवण गावाप्रमाणेच तालुक्यातील इतर गावांमध्ये देखील शासकीय जमीनीची विल्हेवाट लावल्याच्या अनेक तक्रारी दाखल झालेल्या असणे, या प्रकरणात गुंतलेले भूमाफिया हे सत्ताधारी पक्षाचे स्थानिक पदाधिकारी असल्याने कागदपत्रे गहाळ होणे, प्रकरणांची चौकशी न होणे, यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये पसरलेला प्रचंड असंतोष, शेतकऱ्यांच्या जमिनी बेकायदेशीररित्या विकून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या भूमाफियांवर व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याबरोबरच सी. बी. आय. द्वारे चौकशी करण्याची होत असलेली मागणी व यावर शासनाची भूमिका."

(२) (गुरुवार, दिनांक २८ जुलै, २०१६ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेली लक्षवेधी सूचना) —

श्री.प्रकाश गजभिये, वि.प.स. पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अनेक वर्षांपासून विविध संघटना, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तसेच महिला संघटनांनी वेळोवेळी राज्यभर दारुबंदीसाठी आंदोलन करण्यात येणे व महिलांचा दारुबंदीसाठी आग्रह असणे, देशातील

गुजरात, केरळ, आंध्रप्रदेश, हरियाणा, बिहार, तामिळनाडू, मिझोरम, नागालँड, मणिपूर राज्यात दारुबंदी झाल्याने महाराष्ट्र राज्यातही दारुबंदी करण्याची मागणी वारंवार होणे, महाराष्ट्र राज्यात वर्धा जिल्ह्यात पूर्णपणे दारुबंदी असताना गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातही दारुबंदी झाल्याने अनेक कुटुंब दारुमुळे उद्ध्वस्त होण्यापासून वाचली तर तरुण पिढी दारुसारख्या मोठ्या नशेच्या आहारी जाण्यापासून वाचल्याने तेथील जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण होणे, राज्यातील वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली मागोमाग संपूर्ण राज्य दारुमुक्त करून राज्यातील करोडो कुटुंब व तरुणांना दारुसारख्या भयंकर नशेपासून दूर करण्याची मागणी राज्यातील जनतेतून होणे, तरीही दारुबंदीकडे सरकारने दुर्लक्ष करणे, त्यामुळे वेळप्रसंगी समाजामध्ये तसेच माणसा-माणसांमध्ये होत असलेले कलह, दारुच्या नशेमुळे होणारी हाणामारी तसेच तरुण पिढी, शालेय विद्यार्थी यांच्यामध्ये दारुचे व्यसनात होणारी प्रचंड वाढ, दारुच्या अतिसेवनाने जीवन उद्ध्वस्त होणे, तर सैराट सारख्या व अनेक चित्रपटांमध्ये दाखविण्यात आलेल्या अश्लिल दृश्यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये होणारे बदल व त्यातून होणारे ऑनरकिलिंग, खून, बलात्कार, दरोडे, विनयभंग, महिलांवर क्रूर अत्याचार, आत्महत्या, विषारी दारुमुळे होणारे मृत्यू, विष पिऊन आत्महत्या करणे, राज्यात फक्त २६ जानेवारी, १५ ऑगस्ट, ३० जानेवारी, शहिददिन, १ मे, महाराष्ट्र दिन, २ ऑक्टोबर, आषाढी व कार्तिकी-एकादशी निमित्त शासनातर्फे संपूर्ण दिवस दारुबंदी ठेवण्यात येणे, तरीसुद्धा गैरमार्गाने दारुची मोठ्या प्रमाणात विक्री होणे, सर्वसामान्यांकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, बुध्दजयंती, ईद मिलादुनब्बी, महावीर जयंती, रामनवमी, ख्रिसमस, गुरुनानक जयंती, अण्णाभाऊ साठे जयंती या दिवशी ड्रायडे ठेवण्याची मागणी होत असणे, राज्यात उत्पादन शुल्क अधिकारी यांच्याकडे वरील दिवशी ड्रायडे ठेवण्याबाबत निवेदन देणे, त्यांच्या माध्यमातून, जिल्हाधिकार्यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे या मागणीचा प्रस्ताव पाठविणे व महाराष्ट्र प्रोव्हिबिशन अॅक्ट, १९४९ मधील कलम ९ ए (२) (बी) व कलम २६ (बी) मध्ये सुधारणा करणे, याबाबत शासनाने केलेली वा करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."

(३) डॉ.(श्रीमती) नीलम गोन्हे, अॅड. राहुल नावेंकर, सर्वश्री. किरण पावसकर, आनंद ठाकूर, ख्वाजा बेग, वि.प.स. पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे **मुख्यमंत्र्यांचे** लक्ष वेधतील :-

"नुकतेच माहे जून, २०१६ मध्ये राज्य शासनाने आषाढी यात्रेसाठी पाच कोटीचे यात्रा अनुदान देण्याची घोषणा करणे, संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला महाराष्ट्रातून लाखो वारकरी येत असून वारकरी संप्रदायामध्ये आषाढी आणि कार्तिकी वारीचे महत्त्व असणे, आषाढी एकादशीच्या यात्रा काळात पंढरपूर परिसरात लाखोंच्या घरात भाविक येत असणे, परंतु त्याठिकाणी वारकर्यांसाठी

राहण्याची, भोजनाची व्यवस्था नसणे, आंगोळीसाठी, शौचालयासाठी जागा नसल्याने मिळेल त्या ठिकाणी आपला प्रातःविधी व आंगोळी करून घेत असल्यामुळे परिसरात सर्वत्र अस्वच्छता पसरणे, अस्वच्छतेमुळे शहरात रोगराईचे प्रमाण वाढून साथीचे आजार पसरत असणे, याकरिता चंद्रभागा नदीवर आंगोळीकरिता/कपडे बदलण्याकरिता महिला भाविकांना बंदिस्त जागा उपलब्ध करून देणे, त्याकरिता फायबर खोल्या तयार करणे, तसेच वीज खंडित होउन गोंधळ होऊ नये म्हणून वारकरी पालखी तळावर हाय मास्ट दिवे बसवणे, बसस्थानक आणि रेल्वे स्टेशन च्या परिसरात शौचालये बांधणे, त्याचप्रमाणे पंढरपुरकडे येणारे बहुतांश रस्ते हे अत्यंत खराब अवस्थेत असल्यामुळे त्यांची तत्काळ डागडुजी करणे, वारकर्यांसाठी सर्व सोयी-सुविधायुक्त इमारत बांधणे, या समस्यांकडे शासनाचे जाणीवपूर्वक होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष, परिणामी भाविकांची होत असलेली गैरसोय, उपरोक्त सर्व सोयी-सुविधा देण्याकरिता "यात्रा अनुदाना" तून निधी उपलब्ध करून सत्वर कार्यवाही करण्याची नितांत आवश्यकता, याबाबत शासनाची प्रतिक्रिया व भूमिका."

(४) **ॲड. जयदेव गायकवाड, वि.प.स.** पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या हयातीत पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून संपूर्ण राज्यभर विविध शैक्षणिक संस्थांची उभारणी केलेली असणे, समाजातील गरीब, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी हक्काच्या शैक्षणिक वास्तू निर्माण केलेल्या असणे, या संस्थांपैकी मुंबईतील सिध्दार्थ महाविद्यालय व डॉ.आंबेडकर महाविद्यालय ही देखील महाविद्यालये असणे, राज्याच्या खेड्यापाड्यातून गरीब मागासवर्गीय समाजातील उच्च शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निवासाची व्यवस्था असावी या उद्देशाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः ज्याचे वास्तूविशारद केले अशी मुंबईतील वडाळा येथील सिध्दार्थ विहार ही वास्तू काही वर्षापूर्वी मोडकळीस आल्याने जमीनदोस्त करण्यात येणे, ही वास्तू जमीनदोस्त झाल्याने उच्च शिक्षणासाठी मुंबईत येणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मुंबईत निवासासाठी अनेक अडचणी येत असणे, समाजात आजही पिढ्यानपिढ्या शिक्षणापासून वंचित राहिलेला मागासवर्गीय समाज मोठ्या प्रमाणात असणे व तो आर्थिकदृष्ट्याही मागास असणे, त्याच्या उत्कर्षासाठी त्याला उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होण्यासाठी मुंबईत जमीनदोस्त करण्यात आलेल्या सिध्दार्थ विहार येथे पुन्हा नव्याने अत्याधुनिक असे निवासी विद्यार्थी वसतिगृह निर्माण करण्याची होत असलेली मागासवर्गीय व दुर्बल घटकातील समाजाची मागणी, या मागणीच्या अनुषंगाने शासनाने केलेली वा करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."

(५) **श्रीमती विद्या चव्हाण,** सर्वश्री. हेमंत टकले, नरेंद्र पाटील, किरण

पावसकर, आनंद ठाकूर, धनंजय मुंडे, वि.प.स. पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे गृहनिर्माण मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"मुंबई मालाड खोत डोंगरी गृहनिर्माण संस्था इंदिरानगर (जोगेश्वरी) एसआरए गृहनिर्माण सोसायटी (मजास) मौजे मोगरा शिवशाही अंधेरी (पूर्व) अपना घर सहकारी गृहनिर्माण संस्था अंधेरी, छाया गृहनिर्माण संस्था, अंधेरी (पूर्व) कामगारनगर नं. १ नागरी जनहित वेलफेअर सोसायटी, न्यू प्रभादेवी रोड प्रभादेवी सर्व झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, ओमकार रिएल्टर अँड डेव्हलपर जानुभोई नगर मालाड झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, परिवार साफल्य न्यु पेरल शिवडी लेबर कॅम्प, परेल मजासवाडी सहकारी गृहनिर्माण संस्था सूर्योदय गृहनिर्माण सोसायटी मजास वाडी जोगेश्वरी (पूर्व) या प्रकल्पांमध्ये बहुतांश संस्था नोंदणीकृत नसणे, भूखंडाचे सिमांकन न करणे, भूखंडात घरे नसताना संस्थेच्या कार्यकारिणीवर सभासद म्हणून घेणे, पात्र घरे असणाऱ्यांना अपात्र ठरविणे, नियमाप्रमाणे सभा न घेणे, तसेच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा LOI रद्द असणे, निष्काशितांना भाडे न देणे, पुनर्वसना अगोदर विक्रीची इमारत बांधणे, वैयक्तिक करारनाम्याची नोंदणी न करणे, मंजूर नकाशे न दाखविता बांधकाम करणे, सर्वसाधारण सभेला मृत माणसाची नावे दाखविण्यात येणे, नैसर्गिक नाला अरुंद करून गटार बांधणे, ७०० झोपडपट्टीधारकांना अन्यायाने अपात्र करणे, अशाप्रकारे उपरोक्त गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये भ्रष्टाचार, गैरव्यवहार होत असल्याने गृहनिर्माण सोसायट्यात राहणाऱ्या नागरीकांच्या हक्कांवर गदा येत असणे, याबाबत सदर सोसायट्यांच्या संस्थांची तसेच विकासकांची चौकशी करून कारवाई करण्याची आवश्यकता, याबाबत शासनाने केलेली वा करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."

(६) **सर्वश्री. संजय दत्त**, जगन्नाथ शिंदे, अँड. निरंजन डावखरे, सर्वश्री. धनंजय मुंडे, हेमंत टकले, सुनिल तटकरे, किरण पावसकर, शरद रणपिसे, अशोक ऊर्फ भाई जगताप, शिवाजीराव देशमुख, प्रा. जोगेन्द्र कवाडे, सर्वश्री. ख्वाजा बेग, आनंद ठाकूर, नरेंद्र पाटील, संदिप बाजोरिया, वि.प.स. पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे उद्योग मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"डोंबिवली (जि.ठाणे) औद्योगिक वसाहत परिसरातील प्रोबेस एन्टरप्राईसेस कंपनीत रासायनिक भट्टीचा शक्तीशाली स्फोट होऊन १२ ठार तर १२९ जण जखमी झाल्याची घटना दिनांक २६ मे, २०१६ च्या सुमारास घडणे, या स्फोटात कंपनीतील १२ कामगार आणि परिसरातील रहिवाशांचा मृत्यू होणे, दीडशेहून अधिक नागरिक जखमी होणे, शेकडो घरांचे नुकसान झाल्यामुळे या भागातील कंपन्यांच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे, याप्रकरणी राज्याच्या उद्योग विभागाने या संदर्भात ठाण्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकार यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्य चौकशी समितीची स्थापना करण्यात येणे, परंतु या चौकशीची कार्यक्षमता निर्धारित नसल्याने

चौकशी कशी करावी, असा गंभीर प्रश्न उपस्थित होणे, त्यामुळे डॉबिवली स्फोटाची चौकशी गुलदस्त्यात असणे, कार्यकक्षा स्पष्ट करण्याची जिल्हाधिकाऱ्यांद्वारे राज्य सरकारला विनंती करण्यात येणे, डॉबिवली स्फोटातील जखमींचा उपचार खर्च सरकार उचलेल या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही रुग्णालयाकडून बिलांसाठी रुग्णांकडे तगादा लावण्यात येत असल्याने गरिबांना धक्का बसलेला असणे, स्फोटातील नुकसानीचे २,७६३ पंचनामे पूर्ण झाले असून जिल्हाधिकाऱ्यांकडून सरकारला अहवाल सादर करण्यात आलेला असणे, मात्र परिसरातील बाधित नागरिक पंचनाम्यांबाबत समाधानी नसल्याचे स्पष्ट होणे, शासनाकडून नुकसान भरपाईची काहीच मदत जाहिर करण्यात न आल्याने मिळवलेली माहिती काय कामाची असा प्रश्न पडणे, बाधित नुकसानग्रस्तांना तातडीने शासनाकडून मदत मिळत नसल्यास त्याचा काहीच उपयोग होणार नसणे, डॉबिवली प्रोबेस कंपनीमध्ये झालेल्या भीषण दुर्घटनेने नंतर औद्योगिक सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येणे, डॉबिवली एमआयडीसी व निवासी विभाग एकदम जवळ असल्याने निवासी विभागातील जीवनमानाचा विचार करता औद्योगिक विभागातील रासायनिक कंपन्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी होणे, प्रोबेस एंटरप्राइजेस कंपनीतील स्फोटानंतर घटनास्थळी झालेल्या २० ते २५ फुट खड्ड्यात तब्बल सव्वा टन केमिकल होते अशी धक्कादायक माहिती उजेडात येणे, जर या केमिकलला आग लागली असती तर डॉबिवलीचा भोपाळ झाला असता असे मत व्यक्त करण्यात येणे, डॉबिवलीत रासायनिक कंपनीत झालेल्या भीषण स्फोटासाठी एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि औद्योगिक सुरक्षा विभागांची हलगर्जी देखील सदर घटनेस कारणीभूत असल्याने संबंधित विभागांच्या दोषी अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येत असणे, डॉबिवली प्रोबेस कंपनीत झालेल्या भीषण दुर्घटनेबाबत राज्यशासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व याबाबत राज्यशासनाची प्रतिक्रिया."

(७) **श्री. जयंत पाटील, वि.प.स.** पुढील तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे **सहकार मंत्र्यांचे** लक्ष वेधतील :-

"राज्यातील साखर कारखान्यांना मूलभूत सुविधा संमती (इन्फ्रास्ट्रक्चर क्लीअरन्स) प्रलंबित असल्यामुळे महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी (एम.एस.सी.डी.सी.एल.) बरोबर वीज खरेदी करार (पॉवर पर्वेस अॅग्रिमेंट) करण्यास अडचण येणे, पॉवर पर्वेस अॅग्रिमेंट किमान २ हजार मेगा वॉटसाठी संमती मिळणे आवश्यक असणे, ज्या कारखान्यांकडे सहवीज निर्मिती प्रकल्प आहेत त्या कारखान्यांना शेतकऱ्यांना एफ.आर.पी.देणे सोईस्कर होणे, परंतु ज्या कारखान्यांकडे सहवीज निर्मिती प्रकल्प नाही आहेत अशा कारखान्यांना शेतकऱ्यांना एफ.आर.पी. देण्यास अडचणी निर्माण होत असल्यामुळे ते साखर कारखाने आर्थिक संकटात सापडणे, ज्या कारखान्यांकडे सहवीज निर्मिती प्रकल्प नाहीत, त्यांना सहवीज निर्मिती

प्रकल्पात समाविष्ट करून घेतल्यास त्यांच्यावर येणारे आर्थिक संकट दूर होऊन त्या साखर कारखान्यांना शेतकऱ्यांना एफ.आर.पी.देणे सोईस्कर होणे, या अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना व शेतकऱ्यांना न्याय मिळणेसाठी शासनाने करावयाची उपाययोजना व केलेली कार्यवाही."

सहा : म.वि.प. नियम १०१ - अ अन्वये विशेष उल्लेख - (असल्यास).

- मध्यंतर -

सात : शासकीय विधेयके -

विधानसभेने संमत केल्याप्रमाणे - विचार, खंडशः विचार व संमत करणे.

(१) "सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक २७ - महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०१६"

(अ) विधेयक प्रवर समितीकडे पाठविण्याबाबत श्री.धनंजय मुंडे, वि.प.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक २७ - महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन विधानपरिषदेच्या १२ सदस्यांच्या प्रवर समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ब) विधेयक प्रवर समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री.प्रकाश गजभिये, शरद रणपिसे, वि.प.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक २७ - महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन विधानपरिषदेच्या १० सदस्यांच्या प्रवर समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(२) "सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक २६ - महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, २०१६"

(अ) विधेयक प्रवर समितीकडे पाठविण्याबाबत श्री.धनंजय मुंडे, वि.प.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक २६ - महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन विधानपरिषदेच्या १२ सदस्यांच्या प्रवर समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ब) विधेयक प्रवर समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री.प्रकाश

गजभिये, शरद रणपिसे, वि.प.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक २६ - महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन विधानपरिषदेच्या १० सदस्यांच्या प्रवर समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(३) "सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक २५ - महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (सुधारणा) विधेयक, २०१६"

(अ) विधेयक प्रवर समितीकडे पाठविण्याबाबत श्री. धनंजय मुंडे, वि.प.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक २५ - महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (सुधारणा) विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन विधानपरिषदेच्या १२ सदस्यांच्या प्रवर समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ब) विधेयक प्रवर समितीकडे पाठविण्याबाबत श्री. शरद रणपिसे, वि.प.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक २५ - महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (सुधारणा) विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन विधानपरिषदेच्या १० सदस्यांच्या प्रवर समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(४) "सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक ३२ - महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विधेयक, २०१६"

(अ) विधेयक प्रवर समितीकडे पाठविण्याबाबत श्री. धनंजय मुंडे, वि.प.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक ३२ - महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती घेऊन विधानपरिषदेच्या १२ सदस्यांच्या प्रवर समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ब) विधेयक प्रवर समितीकडे पाठविण्याबाबत श्री. शरद रणपिसे, वि.प.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१६ चे वि.स.वि. क्रमांक ३२ - महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विधेयक, २०१६ विधानपरिषदेची सहमती

घेऊन विधानपरिषदेच्या १० सदस्यांच्या प्रवर समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

आठ : (गुरुवार, दिनांक २८ जुलै २०१६ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेला म.वि.प. नियम २६० अन्वये प्रस्ताव) —

सर्वश्री. माणिकराव ठाकरे, धनंजय मुंडे, शरद रणपिसे, सुनिल तटकरे, नारायण राणे, हेमंत टकले, संजय दत्त, जयंत पाटील, सुभाष झांबड, सतिश चव्हाण, अशोक ऊर्फ भाई जगताप, रामराव वडकुते, अॅड.रामहरी रुपनवर, सर्वश्री. प्रकाश गजभिये, चंद्रकांत रघुवंशी, जयवंतराव जाधव, प्रा.जोगेन्द्र कवाडे, सर्वश्री.संदिप बाजोरिया, अब्दुल्लाखान दुराणी, आनंदराव पाटील, विक्रम काळे, अमरनाथ राजूरकर, अनिल भोसले, सतेज ऊर्फ बंटी पाटील, अॅड.निरंजन डावखरे, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.नरेंद्र पाटील, डॉ.सुधीर तांबे, सर्वश्री. अनिल तटकरे, हरिसिंग राठोड, ख्वाजा बेग, जगन्नाथ शिंदे, वि.प.स. यांचा म.वि.प. नियम २६० अन्वये प्रस्ताव - (चर्चा पुढे सुरू व मंत्र्यांचे उत्तर) -

"राज्यात ३ ते ४ वर्षांपासून अनियमित पावसामुळे महाराष्ट्रातील विशेषतः विदर्भ, मराठवाडा व महाराष्ट्रातील अन्य दुष्काळी भागात होत असलेली सततची नापीकी, तसेच शेतमालाला भाव न मिळणे, यामुळे शेतकऱ्यांची खालावलेली आर्थिक स्थिती, परिणामी मोठ्या प्रमाणात होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, यावर्षी खरीप हंगामात आर्थिक दृष्ट्या शेतकरी प्रचंड अडचणीत सापडणे, या परिस्थितीत बँकांना पुनर्गठनाचे शासनाने सूचित करूनही शेतकऱ्यांना कर्ज न मिळणे, मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जापासून वंचित असणे, शेतकऱ्यांनी काढलेल्या विम्याचा पुरेसा लाभ न होणे, ५० टक्क्यापेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांना शासनाने मदत जाहिर करूनही आर्थिक मदत न मिळणे, त्यातच विमा कंपन्यांनी प्रिमियमचे वाढविलेले दर, विम्याच्या प्रिमियममधून अल्पभूधारकांना सवलती पासून वंचित ठेवणे, चालू वर्षी खरीप हंगामाकरिता बियाणांचा तुटवडा, वाढलेले दर त्यातच अनेक कंपन्यांनी निकृष्ट दर्जाच्या बियाणांची केलेली विक्री, चालू हंगामात विम्याची रक्कम भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै पर्यंत असल्याने ती वाढविण्याची असलेली गरज, या सर्व परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची खालावलेली आर्थिक परिस्थिती पाहता व शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे वाढलेले प्रमाण लक्षात घेता राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी याबाबत शासनाने करावयाची उपाययोजना विचारात घेण्यात यावी."

— अशासकीय कामकाज —
(बैठकीच्या अखेरचे २ १/२ तास)

नऊ : अशासकीय विधेयके -

विचारार्थ -

- (१) सन २०१३ चे वि.प.वि. क्रमांक ६ - महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन (सुधारणा) विधेयक, २०१३ - श्री.रामनाथ मोते, वि.प.स. यांचे.
- (२) सन २०१५ चे वि.प.वि.क्रमांक २ - महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन (सुधारणा) विधेयक, २०१५ - श्री.संजय दत्त, वि.प.स. यांचे.
- (३) सन २०१४ चे वि.प.वि. क्रमांक २३ - बाल कामगार (प्रतिबंध आणि विनियमन) (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, २०१४ - श्री. अमरसिंह पंडित, वि.प.स. यांचे.
- (४) सन २०१६ चे वि.प.वि.क्रमांक २ - महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध (सुधारणा) विधेयक, २०१६ - श्री. ख्वाजा बेग, वि.प.स. यांचे.

विधान भवन,
मुंबई,
दिनांक : २८ जुलै, २०१६.

उत्तमसिंग चव्हाण,
सचिव,
महाराष्ट्र विधानपरिषद.